

Date: 15th April 2023

To, The Manager - Listing Department, The National Stock Exchange of India Ltd Exchange Plaza, 5th floor, Plot no. C/1, "G" Block, Bandra-Kurla Complex, Mumbai-400051 Symbol: APCOTEXIND	To, Manager - Department of Corporate Services BSE Limited Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001 Security Code: 523694
--	--

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper advertisement for transfer of equity shares to IEPF.

Please find enclosed the copies of the newspaper advertisement published in English and regional newspaper titled – **NOTICE to Equity Shareholders for Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.**

The advertisement copies will also be made available on the Company's website at the following web link:
<https://apcotex.com/investor-transfer-to-iefp>

This is for your reference and records.

Thanking you,

For Apcotex Industries Limited

Jeevan Mondkar
Company Secretary & Head - Legal

REGISTERED OFFICE

49-53, 3rd Floor, Mahavir Centre
Sector-17, Vashi, Navi Mumbai 400703
Maharashtra, India
T: + 91 22 2777 0800

CORPORATE OFFICE

NKM International House, 178, Backbay
Reclamation, Babubhai M. Chinai Marg
Mumbai 400020, India
T: + 91 22 2283 8302/04

TALOJA FACTORY

Plot No. 3/1, MIDC Industrial Area
Taloja, Dist. Raigad 410208
Maharashtra, India
T: + 91 22 2740 3500

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice. Tender No.: 0723-AS/EP/CPKRD. KWF - CWS to resolve the quantity of drinking water in various Gram Panchayats in Malappuram District.

PUBLICATION Notice dated 28.03.2023 in Loan Account No. HHL5AD0039471 was issued by undersigned on behalf of Indiabulls Housing Finance Limited, secured creditor, to Sudhamb Amubhai Bajajya (Borrower/Co-Borrower(s)) to provide information to the undersigned regarding other legal heirs(s) of Late Amubhai N. Bajajya Alias Amubhai Nagarathal Bajajya.

STATE BANK OF INDIA RACPC-2, 2nd Floor, 213-219, Ring Road, Opp. R.T.O. Pal, Surat-395 009. Notice u/s 13(2) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

HIMADRI CREDIT & FINANCE LIMITED. CIN: L5921WV1994PLC026875. Regd. Off: 23A, New Sakinaka Road, 9th Floor, Kolkata - 700 011. This is to inform the general public that the Certificate of Registration bearing Registration No. 05.0196 issued by the Reserve Bank of India to M/s Himadri Credit & Finance Ltd.

DEUTSCHE BANK AG POSSESSION NOTICE (Appendix IV (Rule 8 (1))) Whereas, the undersigned being the authorized officer of the Deutsche Bank AG, India (Bank) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 14th December, 2022 calling upon the borrowers Mr. PATEL PRAVINKUMAR (Borrower), SHREE PRINTWELL OFFSET PVT LTD (Co-Borrower), Mrs. PATEL USHABEN (Co-Borrower), PATEL BHAVISHYANI (Co-Borrower) and Mrs. PATEL PRAFULLABEN (Co-Borrower) to repay the outstanding amount as mentioned in the notice being Rs. 4,79,01,006.35/- (Rupees Four Crores Seventy Nine Lakhs One Thousand Six Paise Thirty Five Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

STATE BANK OF INDIA RACPC, 2nd Floor, State Bank Bhavan, Opp. Panjarapole, Ghod Dudh Road, Surat. Notice u/s 13(2) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. Regd. Office: (1) Mr. Rajnikant Keshavnath Dabhi (Borrower), (2) Mrs. Shikha Rajnikant Dabhi (Co-Borrower) Both at: Flat No. C-301, Nandani Apartment, Vesu Ahava Road, Near Old DPS School, Vesu, Surat - 395007, & (3) Mrs. Pinkle Ramendra Bhat (Borrower), Flat No. 5/20/70, 2071-A, Shekantsa Road, Harijpur Main Road, Mahitahpur, Near Patidar Bhawan, Lalji Wellwari, Surat - 395003 Aailed Credit Facilities from State Bank of India, SPL Commercial Branch, Surat - 395003. The Credit facilities are secured by the following assets:

YES BANK Branch Office - Shop No 1 & 2 Ground Floor, Sunrise Tower, Opp GEB Office, Nr. Jubilee Ground, Bhuj-01. Registered & Corporate Office: Yes Bank Limited, Yes Bank House, Off Western Express Highway, Santacruz East, Mumbai - 400055. POSSESSION NOTICE. Loan Account No. 05489460000023 & 4454154. The undersigned being the Authorized Officer of Yes Bank Limited, under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under Section 13(2) read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 18.01.2023 under Section 13(2) of the said Act calling upon the borrower (1) M/S. LALJI LAKHMISHRI through its Partner Surajesh Kumar & Murtugappa, (2) Mr. Ramesh Chandra Dabhi (Partner & Guarantor) & (3) Mr. Rajendraprasad Lalji Thacker (Partner & Guarantor) to repay the amount as mentioned in the said notice being Rs. 48,98,284.83/- (Rupees Forty Eight Lakh Ninety Eight Thousand Two Hundred Eighty Four Paise Eighty Three Only) being outstanding as on 18.01.2023 together with further interest at contractual rate on the aforesaid amount, incidental expenses, costs, charges, etc. incurred from 19.01.2023 till the date of payment and in respect of the said days from the date of the said notice.

DEBTS RECOVERY TRIBUNAL - I (Ministry of Finance, Government of India) 2nd Floor, Bhikhubhai Chambers, Nr. Kochhar Ashram, Paldi, Ashokra Road, Ahmedabad - 380015. Established u/s 3 of the Recovery of Debts due to Banks & Financial Institutions Act, 1993 for the area comprising Districts of Ahmedabad, Gandhinagar, Mehsana, Patan, Sakarkhata (Himmatnagar) Baranankhata (Himmatnagar), Baranankhata (Palpur) of Gujarat State w.e.f. 1st June, 2002. Outward No. 334/2023 O.A. No. 459/2022 Exh. No. 07. BANK OF INDIA VERSUS ... APPLICANT M/S. MARUTINANDAN & ORS. ... DEFENDANT. PUBLIC SUMMONS (1) M/S. MARUTINANDAN (PARTNERSHIP FIRM) G/403, VISHVAS CITY II, NEAR HARVELI HALL, OPP. SHAYONA CITY, CHANDLODA, AHMEDABAD - 380015. (2) JAYCHAND CHANDANMAL JAIN (PARTNER) G/403, VISHVAS CITY II, NEAR HARVELI HALL, OPP. SHAYONA CITY, CHANDLODA, AHMEDABAD - 380015. (3) ANJUN ARUN DUGAR (PARTNER) C/31, SURSAGAR TOWER, OPP. KALASAGAR MALL, GHATLODA, AHMEDABAD - 380015.

PAPER PUBLICATION FORM NO. 14 [See Regulation 33(2)] DEBTS RECOVERY TRIBUNAL - I Government of India, Ministry of Finance, Department of Financial Services, 2nd Floor, Bhikhubhai Chambers, 18, Gandhinagar, Nr. Kochhar Ashram, Elloribidge, Ahmedabad-380016. (Established u/s 3 of the Recovery of Debts due to Banks & Financial Institutions Act, 1993 for the area comprising Districts of Ahmedabad, Gandhinagar, Mehsana, Patan, Sakarkhata (Himmatnagar), Baranankhata (Palpur) of Gujarat State w.e.f. 1st June, 2002.)

AMRIT HATCHERIES PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) Regd. Office: 168, Lenin Sarani, 3rd Floor, Kolkatta-700013, West Bengal. Liquidator's Address: Sumedha Management Solutions Pvt. Ltd., 6B Geetanjali Apartment, Kolkatta - 700 071, India. Contact: 7901723754, E-mail: p.amrithatcheriespl@gmail.com. NOTICE is hereby given that the following Original State Deeds w.r.t. properties belonging to the name of Amrit Hatcheries Private Limited located at Mouda - Barabagan, J.L. No. 105, P.S. - Bankura, Dist. - Bankura, registered at the office of District Sub-Registrar, Bankura, being the assets of the AMRIT HATCHERIES PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) has been misplaced & not traceable.

RC No. 1/2021 OA No. 1/21107 DEUTSCHE BANK AG, CG ROAD, AHMEDABAD Certificate Holder. M/S. DHANSHREE SEEDS PVT LTD & ORS Certificate Debtors. DEMAND NOTICE To, CD No.1, M/s. Dhanshree Seeds Pvt Ltd, Survey No. 138, Village Morai, Taluka: Sanand, Chandogdar, District- Ahmedabad, Gujarat. Also At: 12, Shivam Villa, Nr. Dev Bhumi Complex, Commerce Six Road, Navrangpura, Ahmedabad-380009. CD No.2, Mr. Milin Navtambhai Shah, 12, Shivam Villa, Nr. Dev Bhumi Complex, Commerce Six Road, Navrangpura, Ahmedabad - 380009. CD No.3, Mr. Parth Ghaswala, 12, Shivam Villa, Nr. Dev Bhumi Complex, Commerce Six Road, Navrangpura, Ahmedabad-380009. In view of the Recovery Certificate issued in O.A./M.A./Misc. LA/Exe. Ptd.No. 211/2017 passed by the Hon'ble Presiding Officer, DRT-I, Ahmedabad, an amount of Rs. 26,43,775.08/- (Rupees Twenty Six Lacs Forty Three Thousand Seven Hundred Seventy Five and Paise Eight only) less amount already recovered is due against you. You are hereby called upon to deposit the above/s above sum within 15 days of the receipt of the notice, failing which the recovery shall be made as per rules. In additions to the sum aforesaid you will be liable to pay: (a) Such interest and cost as in payable in terms of Recovery Certificate. (b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice and other process that may be taken for recovering the amount due. Given under my hand and the seal of the Tribunal, this 21st day of February, 2023. Sd/- (Allok Kumar Dixit) Recovery Officer-II DRT-I, Ahmedabad. Next Date: 21/08/2023

TABLE with columns: S.No., DEED NO., DATE OF THE DEED, AREA OF THE LAND (ACRES), DAG NO., KHATAN NO. 1. 2739/2011, 21/06/2011, 1.96 Acres, 249, 2811, 254, 53, 5225. 2. 2740/2011, 21/06/2011, 0.20 Acres, 248, 289, 261, 13, 184. 3. 2741/2011, 21/06/2011, 2.44 Acres, 248, 13, 184, 441, 224. 4. 2877/2011, 30/06/2011, 0.66 Acres, 248/339, 20, 173, 169, 219, 28, 273. 5. 2879/2011, 30/06/2011, 0.50 Acres, 248, 58, 118. 6. 2884/2011, 30/06/2011, 3.15 Acres, 248/325, 118, 248/326, 248/327. TOTAL 8.91 Acres. The General Diary of the same has been lodged at the Bowbazar Police Station vide G.D. No. 1866 dated 24.03.2023. Undersigned has recovered the certified copy of the said deeds from the office of Registrar, West Bengal & same for sale/liquidation under Section 36 of the Insolvency & Bankruptcy Code (IBC, 2016) and consequently to be sold out and sale proceeds will be distributed to the stakeholders in the manner as mentioned in the said notice. Any person having claims regarding sale, mortgage, charge, trust or otherwise w.r.t. said property are requested to inform the same in writing along with the proof regarding the same at following address within 15 days from the date of the notice i.e. 28.04.2023. Sumedha Management Solutions Pvt. Ltd., 6B, Middleton Street, 2B, Geetanjali Apartment, Kolkatta - 700 071, India. Please note that any claim received post 28.04.2023 will not be entertained and said assets shall form part of the liquidation estate and liquidation namely Mr. Bijay Murnuria will have the absolute right to sale the said assets as per the liquidation process under IBC, 2016. Sd/- Bijay Murnuria Liquidator, M/s. Amrit Hatcheries Pvt. Ltd. Regd. Office No. - 168/A, 09/11P-N00007/2016-17/10026 AFA Valid upto 17.11.2023. Place: Kolkata Date: 14/04/2023

Pankore Naka Branch - 10, Anand Shopping Centre, Opp. Pankore, Bankura, Ahmedabad - 380001, Ph. : 079 - 25357952, 25356701. POSSESSION NOTICE (For immovable property) The undersigned being the Authorized Officer of BANK OF INDIA Pankore Naka Branch, At Anand Shopping Centre, Opp. Pankore Road, Ahmedabad, Gujarat under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice u/s 13(2) dated 01.09.2022 calling upon the Borrower Mrs. Nishadevi (Borrower) through her son, Rajendra Prakash Singh, to repay the amount as mentioned in the said notice being Rs. 15,08,33,52/- plus interest running from date of notice (Rupees Fifteen Lakhs Eight Thousand Three Hundred Fifty Five & Fifty Two Paise Only) within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/Guarantor the public in general that the undersigned has taken Physical Possession of the Charged property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules on this 5th day of April of this year 2023. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the BANK OF INDIA for an amount of Rs. 15,08,33,52/- and interest thereon.

apcotex industries limited Registered Office: 49-55 Mahavir Centre, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400 703 Tel.: 022-2777-0800 www.apcotex.com Email: redressal@apcotex.com CIN: L2829MH1996PLC035199 NOTICE to Equity shareholders of Apcotex Industries Limited to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. This notice is published pursuant to the provisions of the Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules") from time to time. Pursuant to the aforesaid provisions, the dividend which remains unclaimed for 7 years and more shall be transferred to IEPF and all shares in respect of which the dividend has not been claimed for 7 consecutive years or more shall also be transferred to the IEPF Authority. Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has, during financial year 2022-23, already transferred to the IEPF Authority the shares in respect of which dividend had remained unclaimed for seven consecutive years or more as on the due date of transfer. The Company has now communicated individually to the concerned shareholders that the shares are liable to be transferred to IEPF Authority during the financial year 2023-24 for taking appropriate action. The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website at www.apcotex.com. Shareholders are requested to refer to the web-link https://apcotex.com/investor-transfer-to-iefp to verify the details of unpaid dividends and the shares liable to be transferred to IEPF Authority. Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF Authority by making an application in Form IEPF - 5 and after following the procedure prescribed under the Rules. The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that in the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue and subsequently crediting the shares in the demat account of IEPF, the original share certificate(s) which stands registered in their name will stand automatically cancelled and is deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as and shall be deemed to be adequate notice in respect of issue of new share certificate(s) to the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the Rules. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by 9th August 2023, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to IEPF Authority by way of corporate action to the due date as per procedure stipulated in the Rules. No claim shall lie against the company in respect of unpaid/unclaimed dividend amount and the corresponding equity shares transferred to IEPF and the same including all benefits accruing on such shares. For any queries on the above matter, Shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, M/s. Link Intime India Pvt. Ltd., Unit-Apocotex Industries Limited, C-121 247 Park, I.B.S. Marg, Vikhroli (V), Mumbai - 400083, Tel. No.: 022-41668000, 49186270 & email: iepf_shares@linkintime.co.in By order of the Board For Apcotex Industries Limited Sd/- Jeevan Mondkar Company Secretary Place: Navi Mumbai Date: 13th April, 2023

भारतीय स्टेट बैंक State Bank of India Kapadwanj Branch (04002) At And Po Kapadwanj Tal Kapadwanj Dist-Kheda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with rule 8 of the security interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 07-05-2023 calling upon the borrower, Shri. Arvindbhai Vallabhbhai Patel and Shri. Nareshbhai Vallabhbhai Patel to repay the amount mentioned in the notice being Rs.15,92,070/- (In Words Rs. Fifteen Lakh Ninety Two Thousand Seventy Only) as on 07-01-2023 with interest as mentioned in notice, within 60 days from the date of receipt of the said Notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of Act read with rule 8 of the security interest (Enforcement) Rules, 2002 on this 10th day of April of the year 2023. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of Rs. 15,92,070/- (In Words Rs. Fifteen Lakh Ninety Two Thousand Seventy Only) as on 07-01-2023 and interest thereon plus other charges. (The amount deposited after issuing of Demand Notice U/S Section 13(2) will be given effect in due course) The Borrower's attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets." Description of the Immovable Property Plot No. A24, area 148.625 Sq.Mtr. Survey No. 342-361+342/2, Pilihant Society, Kapadwanj, Dist- Kheda - 387620. BOUNDED BY: EAST: Plot No. A25 & Common Wall, WEST: Margin St. & Plot No. A23, NORTH: Margin Road, SOUTH: Margin R. & S. No. 375. Date: 10/04/2023 Authorised Officer State Bank of India

भारतीय स्टेट बैंक State Bank of India Mahemdabad (04048) Baranankhata, Nudjadi Darwaja, Mahemdabad, Dist- Kheda, Gujarat-387130 Phone: 02694246589, e-mail: sbi.04048@sbi.co.in, MOB.-7600374340 APPENDIX-IV (Rule-8(1)) POSSESSION NOTICE (For Immovable Property) Whereas the undersigned being the authorized officer of the State Bank of India, Mahemdabad Branch, Dist. Kheda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 07-05-2022 calling upon the borrower, Mrs. Dharmishthaben Rameshbhai Dabhi to repay the amount mentioned in the notice being Rs. 71,82,48/- (In Words Rs. Seven Lakh Eighteen Thousand Two Hundred Forty Eight Only) as on 07-05-2022 with interest as mentioned in notice, within 60 days from the date of receipt of the said Notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of Act read with rule 8 of the security interest (Enforcement) Rules, 2002 on this 10TH day of April of the year 2023. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of Rs. 71,82,48/- (In Words Rs. Seven Lakh Eighteen Thousand Two Hundred Forty Eight Only) as on 07-05-2022 and interest thereon plus other charges. (The amount deposited after issuing of Demand Notice U/S Section 13(2) will be given effect in due course) The Borrower's attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets." Description of the Immovable Property Revenue Survey No. 254 Palki, Flat No. FF/2, Property No. 259/DHF/FF/2, measuring 60.00 Sq.Mtrs, Dharti Co Op Housing Society Ltd, Mahuda Road, At & Tal. Mehmdabad Ashraf Road, Mehmdabad, Dist. Kheda. BOUNDED BY: EAST: Flat No. FF3, WEST: Flat No. FF1, NORTH: Open Space, SOUTH: Door. Date: 10/04/2023 Authorised Officer State Bank of India

Pankore Naka Branch - 10, Anand Shopping Centre, Opp. Pankore, Bankura, Ahmedabad - 380001, Ph. : 079 - 25357952, 25356701. POSSESSION NOTICE (For immovable property) The undersigned being the Authorized Officer of BANK OF INDIA Pankore Naka Branch, At Anand Shopping Centre, Opp. Pankore Road, Ahmedabad, Gujarat under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice u/s 13(2) dated 01.09.2022 calling upon the Borrower Mrs. Nishadevi (Borrower) through her son, Rajendra Prakash Singh, to repay the amount as mentioned in the said notice being Rs. 15,08,33,52/- plus interest running from date of notice (Rupees Fifteen Lakhs Eight Thousand Three Hundred Fifty Five & Fifty Two Paise Only) within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/Guarantor the public in general that the undersigned has taken Physical Possession of the Charged property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules on this 5th day of April of this year 2023. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the BANK OF INDIA for an amount of Rs. 15,08,33,52/- and interest thereon. Description of the Immovable Property All that Piece and Parcel of the Immovable Property Being Block No. A/11, Flat No. 11 F8/1 of 8th Floor, Built up Area measuring 47.54 Sq. Meters in the said Block No. A/11, Flat No. 11 F8/1 of 8th Floor, situated at Anand Shopping Centre, Opp. Pankore, Bankura, Ahmedabad - 380001, Ph. : 079 - 25357952, 25356701. The said property is mortgaged to the undersigned in favour of the undersigned in the name of Mrs. Nishadevi Bhatnagar Tomar, Which is bounded as Under: East: Flat No. A-11/09, West: Flat No. A-11/07, North: Flat No. A/10, South: Flat No. A-11/11. Date: 15.08.2023. Place : Ahmedabad Authorised Officer, Bank of India.

भारतीय स्टेट बैंक State Bank of India Kapadwanj Branch (04002) At And Po Kapadwanj Tal Kapadwanj Dist-Kheda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with rule 8 of the security interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 07-01-2023 calling upon the borrower, Shri. Arvindbhai Vallabhbhai Patel and Shri. Nareshbhai Vallabhbhai Patel to repay the amount mentioned in the notice being Rs.15,92,070/- (In Words Rs. Fifteen Lakh Ninety Two Thousand Seventy Only) as on 07-01-2023 with interest as mentioned in notice, within 60 days from the date of receipt of the said Notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of Act read with rule 8 of the security interest (Enforcement) Rules, 2002 on this 10th day of April of the year 2023. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of Rs. 15,92,070/- (In Words Rs. Fifteen Lakh Ninety Two Thousand Seventy Only) as on 07-01-2023 and interest thereon plus other charges. (The amount deposited after issuing of Demand Notice U/S Section 13(2) will be given effect in due course) The Borrower's attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets." Description of the Immovable Property Plot No. A24, area 148.625 Sq.Mtr. Survey No. 342-361+342/2, Pilihant Society, Kapadwanj, Dist- Kheda - 387620. BOUNDED BY: EAST: Plot No. A25 & Common Wall, WEST: Margin St. & Plot No. A23, NORTH: Margin Road, SOUTH: Margin R. & S. No. 375. Date: 10/04/2023 Authorised Officer State Bank of India

भारतीय स्टेट बैंक State Bank of India Mahemdabad (04048) Baranankhata, Nudjadi Darwaja, Mahemdabad, Dist- Kheda, Gujarat-387130 Phone: 02694246589, e-mail: sbi.04048@sbi.co.in, MOB.-7600374340 APPENDIX-IV (Rule-8(1)) POSSESSION NOTICE (For Immovable Property) Whereas the undersigned being the authorized officer of the State Bank of India, Mahemdabad Branch, Dist. Kheda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 07-05-2022 calling upon the borrower, Mrs. Dharmishthaben Rameshbhai Dabhi to repay the amount mentioned in the notice being Rs. 71,82,48/- (In Words Rs. Seven Lakh Eighteen Thousand Two Hundred Forty Eight Only) as on 07-05-2022 with interest as mentioned in notice, within 60 days from the date of receipt of the said Notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of Act read with rule 8 of the security interest (Enforcement) Rules, 2002 on this 10TH day of April of the year 2023. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of Rs. 71,82,48/- (In Words Rs. Seven Lakh Eighteen Thousand Two Hundred Forty Eight Only) as on 07-05-2022 and interest thereon plus other charges. (The amount deposited after issuing of Demand Notice U/S Section 13(2) will be given effect in due course) The Borrower's attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets." Description of the Immovable Property Revenue Survey No. 254 Palki, Flat No. FF/2, Property No. 259/DHF/FF/2, measuring 60.00 Sq.Mtrs, Dharti Co Op Housing Society Ltd, Mahuda Road, At & Tal. Mehmdabad Ashraf Road, Mehmdabad, Dist. Kheda. BOUNDED BY: EAST: Flat No. FF3, WEST: Flat No. FF1, NORTH: Open Space, SOUTH: Door. Date: 10/04/2023 Authorised Officer State Bank of India

DEUTSCHE BANK AG POSSESSION NOTICE (Appendix IV (Rule 8 (1))) Whereas, the undersigned being the authorized officer of the Deutsche Bank AG, India (Bank) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 29th October, 2022 calling upon the borrowers M/S MEDCHI BIO CARE (Borrower), Mrs. BHARAT PRACHI SNEHA (Borrower), Mr. BHAVAR SNEHA BHARATHAI (Co-Borrower) to repay the outstanding amount as mentioned in the notice being INR.12,697,521.52/- (Rupees One Crore Twelve Lakhs Sixty Seven Thousand Nine Hundred Eighty Seven and Paise Fifty Two Only) within 60 days from the date of receipt of the said notice hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him/her under Section 13(4) of the said act read with rule 9 of the said act on this 11th day of April of the year 2023. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank for an amount of INR.12,697,521.52/- (Rupees One Crore Twelve Lakhs Sixty Seven Thousand Nine Hundred Eighty Seven and Paise Fifty Two Only) and interest thereon. Description of the Immovable Property: Property bearing Flat No. 203, 2nd floor measuring 137.27 sq. mtrs. together with undivided share in adm. dam. 64 sq.mts. in scheme known as "Indraprasth-5" situated at land bearing survey no. 804/1, 909/2, 942/1, 940/3, 946/2, 942/2, 941/5, 795, 782, 791, 944/1, 931/P, 787, 782, & 796 (Final Plot No. 331) of TPS 25 of Mouje Vejjapur Taluka Vejjapur in the district of Gandhinagar registration sub-district Ahmedabad - 10 (Vejjapur). Date: 13-04-2023 For Deutsche Bank AG Place: Ahmedabad Authorised Officer (Saurabh Shah)

apcotex industries limited Registered Office: 49-55 Mahavir Centre, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400 703 Tel.: 022-2777-0800 www.apcotex.com Email: redressal@apcotex.com CIN: L2829MH1996PLC035199 NOTICE to Equity shareholders of Apcotex Industries Limited to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. This notice is published pursuant to the provisions of the Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules") from time to time. Pursuant to the aforesaid provisions, the dividend which remains unclaimed for 7 years and more shall be transferred to IEPF and all shares in respect of which the dividend has not been claimed for 7 consecutive years or more shall also be transferred to the IEPF Authority. Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has, during financial year 2022-23, already transferred to the IEPF Authority the shares in respect of which dividend had remained unclaimed for seven consecutive years or more as on the due date of transfer. The Company has now communicated individually to the concerned shareholders that the shares are liable to be transferred to IEPF Authority during the financial year 2023-24 for taking appropriate action. The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website at www.apcotex.com. Shareholders are requested to refer to the web-link https://apcotex.com/investor-transfer-to-iefp to verify the details of unpaid dividends and the shares liable to be transferred to IEPF Authority. Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF Authority by making an application in Form IEPF - 5 and after following the procedure prescribed under the Rules. The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that in the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue and subsequently crediting the shares in the demat account of IEPF, the original share certificate(s) which stands registered in their name will stand automatically cancelled and is deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as and shall be deemed to be adequate notice in respect of issue of new share certificate(s) to the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the Rules. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by 9th August 2023, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to IEPF Authority by way of corporate action to the due date as per procedure stipulated in the Rules. No claim shall lie against the company in respect of unpaid/unclaimed dividend amount and the corresponding equity shares transferred to IEPF and the same including all benefits accruing on such shares. For any queries on the above matter, Shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, M/s. Link Intime India Pvt. Ltd., Unit-Apocotex Industries Limited, C-121 247 Park, I.B.S. Marg, Vikhroli (V), Mumbai - 400083, Tel. No.: 022-41668000, 49186270 & email: iepf_shares@linkintime.co.in By order of the Board For Apcotex Industries Limited Sd/- Jeevan Mondkar Company Secretary Place: Navi Mumbai Date: 13th April, 2023

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

शेतीने
निराश केले,
कुक्कुटपालनाकडे
वळले;
अवकाळी
पावसाचा कहर
अन् एका क्षणात
सारं उद्ध्वस्त



नाशिक, दि. १३:
जिल्ह्यात गेल्या चार
दिवसांपासून सुरू
असलेल्या अवकाळी
पावसामुळे शेतकऱ्यांचं
अतोनात नुकसान होत
आहे. वादळी वाऱ्यासह
होणाऱ्या गारपिटीमुळे
शेतकऱ्यांसह सर्वसामा
जिह्यात नाशिक
जिल्ह्यातील
ग्रामीण भागात गाव
पाड्यांवरील अनेक
घरांचे छप्पर उडून
घरातील अन्नधान्य
आणि संसार उपयोगी
साहित्याचे नुकसान
झाले आहे. नाशिकच्या
पेठ तालुक्यात वादळी
वाऱ्यासह आलेल्या
पावसानं पोल्ट्री शेडचे
मोठे नुकसान झाले
आहे. पोल्ट्री शेड
कोसळल्याने त्याखाली
दबून हजारो कोंबड्या
मृत पावल्या आहेत.

जिल्ह्यातील पेठ
तालुक्यात असलेल्या
अनेक शेतकऱ्यांनी
शेतीतून अपेक्षित
उत्पन्न मिळत नसल्याने
कुक्कुटपालन व्यवसाय
सुरू केला होता.
यासाठी अनेकांनी
लाखो रुपयांचे कर्ज
काढून पोल्ट्री शेड
उभारले होते. दोन पैसे
मिळण्याच्या अपेक्षेतून
कुक्कुटपालन व्यवसाय
सुरू केला. परंतु,
अवकाळी पावसाने या
सगळ्यांवर पाणी
फेरलं. पेठ
तालुक्यातील
कुक्कुटपालन
व्यवसायिक जयराम
भोये, रामचंद्र भोये,
मंगेश इंपाळ या
शेतकऱ्यांच्या पोल्ट्रीचे
मोठ्या प्रमाणात
नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्याने पोल्ट्री
शेड कोसळून
जमीनदोस्त झाला
आहे. यामुळे
कोसळलेल्या पोल्ट्री
शेड खाली दबून
झानेश्वर भोये यांच्या
पोल्ट्रीतील सुमारे १३ ते
१४ हजार पक्षी
मृत्युमुखी पडले. तर
मंगेश इंपाळ यांचे
अंदाजे साडेचार हजार
पक्षी मृत्यु पावले
आहेत.

जाहीर नोटीस

उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय
महाराष्ट्र राज्य विंग कृषी सहकारी परतंत्र्य फेडरेशन लि. मुंबई
यांचे कार्यालय पत्ता: ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग
सोसायटी, हुमान चौक, नवरा रोड, मुंबई (पूर्व), मुंबई-४०००६१.

पारितोषिक को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

शाखा : दादर

पत्ता:- प्रसारकिय कार्यालय : पारितोषिक भवन, प्लॉट क्र. १८,
सेक्टर - १० अ, नेरळ (प), नवी मुंबई- ४०००६१.

.... अर्जदार

अनुक्रमांक १ ते ३

अ. क्र.	जात देणान्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाव देणार क्र.
१	श्री. विनायक अरुण यादव (जामिनदार)	२८/०२/२०२३	केस क्र.१४५/२	१०३४५७/-	१
२	श्री. गावरी गुरुदत्त वाकदेकर (जामिनदार)	२८/०२/२०२३	केस क्र.१४५/३	१०३४५७/-	२
३	श्री. प्रकाश चंद्रकांत मुडकर (जामिनदार)	२८/०२/२०२३	केस क्र.१४५/४	१०३४५७/-	३
४	श्री. किशोर बाबूराव सावंत (जामिनदार)	२८/०२/२०२३	केस क्र.१४५/५	१०३४५७/-	४
५	श्री. अरुण बाळकृ यादव (जामिनदार)	२८/०२/२०२३	केस क्र.१४५/६	१०३४५७/-	५
६	श्री. किशोर बाबूराव सावंत (जामिनदार)	२८/०२/२०२३	केस क्र.१४५/७	१०३४५७/-	६
७	श्री. प्रकाश चंद्रकांत मुडकर (जामिनदार)	२८/०२/२०२३	केस क्र.१४५/८	१०३४५७/-	७
८	श्री. गावरी गुरुदत्त वाकदेकर (जामिनदार)	२८/०२/२०२३	केस क्र.१४५/९	१०३४५७/-	८

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समस्त पाठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समस्त रजु न झाल्याने व त्यांचा वनीत पत्रा उपलब्ध नसल्याने जाहीर समस्त देत आहोत. उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जाताना दिनांक २१/०४/२०२३ रोजी दुपारी १२:०० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर राहणे.

या नोटीसद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील दाखले आणून घेऊन हजर न राहिल्याने आपल्या रिहजेनेट अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपा नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील दाखले तल्लुची आपला सर्वोप या काळजीघ्यात करू केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. म्हणून आप दिनांक ०६/०४/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रासह दिली आहे.

सही/-
उप निबंधक,
सहकारी संस्था, (परसेसा)
महाराष्ट्र राज्य विंग कृषी सहकारी परतंत्र्य फेडरेशन लि. मुंबई

apcotex industries limited

Registered Office:
49-53 Mahavir Centre, Sector 17, Vashi,
Navi Mumbai - 400 703 Tel.: 022- 2777 0800
www.apcotex.com Email: redressal@apcotex.com
CIN: L99999MH1986PLC039199

NOTICE

NOTICE to Equity shareholders for Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

This notice is published pursuant to the provisions of the Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules") from time to time.

Pursuant to the aforesaid provisions, the dividend which remains unclaimed for 7 years and more shall be transferred to IEPF and all shares in respect of which the dividend has not been claimed for 7 consecutive years or more shall also be transferred to the IEPF Authority.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has, during financial year 2022-23, already transferred to the IEPF Authority the shares in respect of which dividend had remained unclaimed for seven consecutive years or more as on the due date of transfer. The Company has now communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority during the financial year 2023-24 for taking appropriate action.

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website at www.apcotex.com. Shareholders are requested to refer to the web-link <https://apcotex.com/investor-transfer-to-iefp> to verify the details of unpaid dividends and the shares liable to be transferred to IEPF Authority.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF Authority by making an application in Form IEPF - 5 and after following the procedure prescribed under the Rules.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue and subsequently crediting the shares in the demat account of IEPF, the original share certificate(s) which stands registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as and shall be deemed to be adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the Rules.

In case the Company's website does not receive any communication from the concerned shareholders by 9th August 2023, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to IEPF Authority by way of corporate action by the due date as per procedure stipulated in the Rules. No claim shall lie against the company in respect of unpaid/unclaimed dividend amount and the corresponding equity shares transferred to IEPF and the same including all benefits accruing on such shares.

For any queries on the above matter, Shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, M/s. Link Intime India Pvt Ltd, Unit: Apcotex Industries Limited, C-101 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (W), Mumbai- 400083, Tel. No.- 022 49186000, 49186270 & email id: iepf.shares@linkintime.co.in

By order of the Board

For Apcotex Industries Limited

Place: Navi Mumbai
Date: 13th April, 2023

जाहीर नोटीस

उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय
महाराष्ट्र राज्य विंग कृषी सहकारी परतंत्र्य फेडरेशन लि. मुंबई
यांचे कार्यालय पत्ता: ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग
सोसायटी, हुमान चौक, नवरा रोड, मुंबई (पूर्व), मुंबई-४०००६१.

पारितोषिक को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

शाखा : नेरळ

पत्ता:- प्रसारकिय कार्यालय : पारितोषिक भवन, प्लॉट क्र. १८,
सेक्टर - १० अ, नेरळ (प), नवी मुंबई- ४०००६१.

.... अर्जदार

अनुक्रमांक १ ते ३

अ. क्र.	जात देणान्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाव देणार क्र.
१	श्री. नितीन सिताराम मुंडे (जामिनदार)	०२/०२/२०२३	केस क्र. ६८२	२१३७३५/-	२
२	श्री. विठ्ठल कृष्ण गोंदके (जामिनदार)	०२/०२/२०२३	केस क्र. ६८२	२१३७३५/-	३
३	श्री. ज्ञानदेव भिकू बांदे (जामिनदार)	०२/०२/२०२३	केस क्र. ६८२	२१३७३५/-	४
४	श्री. कन्या विजया मोरे	०२/०२/२०२३	केस क्र. ६८२	२१३७३५/-	४

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समस्त पाठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समस्त रजु न झाल्याने व त्यांचा वनीत पत्रा उपलब्ध नसल्याने जाहीर समस्त देत आहोत. उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जाताना दिनांक २१/०४/२०२३ रोजी दुपारी १२:०० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर राहणे.

या नोटीसद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील दाखले आणून घेऊन हजर न राहिल्याने आपल्या रिहजेनेट अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपा नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील दाखले तल्लुची आपला सर्वोप या काळजीघ्यात करू केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. म्हणून आप दिनांक ०६/०४/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रासह दिली आहे.

सही/-
उप निबंधक,
सहकारी संस्था, (परसेसा)
महाराष्ट्र राज्य विंग कृषी सहकारी परतंत्र्य फेडरेशन लि. मुंबई

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT Shri. Divakar Kashinath Aras, was a joint. 50% member in respect of Flat No. A/701 in Building at Mandlik Nagar Co-op Housing Society Ltd, registered address: S.V. Road Malad(W), Mumbai-64, holding Share Certificate No.25, who was expired INTESATE on date:13-02-2023, without making any nomination, leaving behind his wife Smt. Vaishali D. Aras being a Joint 50% member. The Society CALL PUBLIC AT LARGE THAT if anyone having any claims/objections from heir/s/ claimants for transfer of Flat No. A/701 right, title, capital, share and Interest into the name of wife Smt. Vaishali D. Aras, such anyone may communicate in writing with supporting documents for the claim/Objection if any, within a period of 15 days from publication of this notice. There after received any claims are waived off PLEASE NOTE: If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/ with the Secretary of the society between 4.00P.M. to 6.00 P.M. within notice period.

For and on behalf of
The Mandlik Nagar co-op. Housing Society Ltd.
Hon. Secretary.

Place: Mumbai
Date: 14/04/2023

हैरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

कार्यालय: ०१, कमजुनिट सेक्टर, बसंत लोक, वसंत विहार, नवी दिल्ली-११०००४.
शाखा कार्यालय: ए-५०१, ७वा बंगला, मा. अंतर्गत, विंगार रोड, गान्धारी लॅन,
बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००१२

स्थायर मालमत्तेच्या विक्रीसाठी (ई-लिलाव) जाहीर सूचना
सिक्वियुटीयुट्रान् अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल अँड सेट्स् अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्वियुटी इंटोरेस्ट अँड सेट्स् अँड सेट्स् ऑफ सिक्वियुटी फायनान्स लिमिटेड (प्रतिभूत धर्मांक) यांचेवरील असलेल्या उद्ध्वस्त मालमत्तेच्या विक्रीबाबत सूचना

सादर संदर्भात घ्यावयाचे जनेल आणि विषय: कर्जदार आणि जमिंदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना/प्रतिनिधींना नोटीस देण्यात आली आहे की खाली वर्णित केलेल्या स्थायर मालमत्ता सुविधा कर्जदाराकडे ग्राहण/शुद्ध आकलनाच्या आहेत, ज्यांचा हैरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (सुरक्षित कर्जदार) च्या अधिकृत अधिकार्याने ताबा घेतले आहे, २०२३ रोजी (ई-लिलावची तारीख) जसे आहे तसे, जसे आहे तसे आणि जे जसे आहे तिथले जाईल. अर्जातून मुक्त व उच्चतर पात्र स्थायिक भोजनेत लिलास जाहीर लिलासात समाविष्ट राहण्यासाठी हैरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या अधिकृत अधिकार्याकडे १८ वे, २०२३ रोजी सायं ५.०० वा. पर्यंत किंवा त्याची सावा कार्यालय: ए-५०१, ७वा बंगला, मा. अंतर्गत, विंगार रोड, गान्धारी लॅन, मुंबई-४०००१२ पर्यंत येऊन देण्यात येईल. २०२३ रोजी सायं ५.०० वा. पर्यंत पर्यंत पर्यंत येऊन देण्यात येईल.

कर्ज खाते क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदार/कायदेशीर वारसा/कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	ताबा प्रकार (सुरक्षित/व्यावसायिक/व्यवसायिक)	अवशिश्ट रक्कम	इसारा रकम
MHF/ASHOU 20000001770	मंगल गणेशीलाल दिवाकर, राठोड गणेशीलाल राठोड	१५.०६.२०२२, ११.०६.२०२३ रोजी ६.२७.२५.१३३ रोजी	व्यावसायिक	₹१,००,००० ₹१,७५,०००

मालमत्तेचे वर्णन: फ्लॉट क्र. १०१, १ला मजला, पाव कुटी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., फ्लॉट क्र. ११ बी, फ्लॉट क्र. ६, एरुण शेवकडे ६३२ बी.सी., गाव शंकरवर्ची, मा. अंतर्गत, विंगार रोड, गान्धारी लॅन, मुंबई-४०००१२, ७वा बंगला, मा. अंतर्गत, विंगार रोड, गान्धारी लॅन, मुंबई-४०००१२ (कोरेंट व्हेंच मोसायक ४४४ बी.सी.) फ्लॉट ५०१ शेवकडे मोसायक ५०१ बी.सी.) शारकीय इन्फ्रास्ट्रक्चर व्हेंच मोसायक ३६ बी.सी.) चतुर्भिः सार: लष्करा दली शंभे यांची मालमत्ता; पूर्ण: वाचव किंवाची रक्क; दक्षिण: काश्मिरा गणपत कारले यांची मालमत्ता; पश्चिम: शंकर जना भोंदरे यांची मालमत्ता.

विषय म अटी:
ई-लिलाव <https://sarfaesi.auctiontiger.net> पोर्टलद्वारे ११ वे, २०२३ रोजी (लिलावची तारीख) ११ दिवस ० ते ३० दरम्यान प्रवेशी १० मिनिटांच्या मर्यादित लिलासात होईल.

१) विक्रीत (विक्री पूर्व) आणि (विक्रीनंतर) याचा कार्यालय: ए-५०१, ७वा बंगला, मा. अंतर्गत, विंगार रोड, गान्धारी लॅन, मुंबई-४०००१२ (कोरेंट व्हेंच मोसायक ४४४ बी.सी.) फ्लॉट ५०१ शेवकडे मोसायक ५०१ बी.सी.) शारकीय इन्फ्रास्ट्रक्चर व्हेंच मोसायक ३६ बी.सी.) चतुर्भिः सार: लष्करा दली शंभे यांची मालमत्ता; पूर्ण: वाचव किंवाची रक्क; दक्षिण: काश्मिरा गणपत कारले यांची मालमत्ता; पश्चिम: शंकर जना भोंदरे यांची मालमत्ता.
२) सध्या मालमत्तेच्या विक्रीसाठी (ई-लिलाव) जाहीर सूचना
३) सध्या मालमत्तेची अवशिश्ट रक्कम
४) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५) सध्या मालमत्तेची इसारा रकम
६) सध्या मालमत्तेची इसारा रकम
७) सध्या मालमत्तेची इसारा रकम
८) सध्या मालमत्तेची इसारा रकम
९) सध्या मालमत्तेची इसारा रकम
१०) सध्या मालमत्तेची इसारा रकम
११) सध्या मालमत्तेची इसारा रकम
१२) सध्या मालमत्तेची इसारा रकम
१३) सध्या मालमत्तेची इसारा रकम
१४) सध्या मालमत्तेची इसारा रकम
१५) सध्या मालमत्तेची इसारा रकम
१६) सध्या मालमत्तेची इसारा रकम
१७) सध्या मालमत्तेची इसारा रकम
१८) सध्या मालमत्तेची इसारा रकम
१९) सध्या मालमत्तेची इसारा रकम
२०) सध्या मालमत्तेची इसारा रकम
२१) सध्या मालमत्तेची इसारा रकम
२२) सध्या मालमत्तेची इसारा रकम
२३) सध्या मालमत्तेची इसारा रकम
२४) सध्या मालमत्तेची इसारा रकम
२५) सध्या मालमत्तेची इसारा रकम
२६) सध्या मालमत्तेची इसारा रकम
२७) सध्या मालमत्तेची इसारा रकम
२८) सध्या मालमत्तेची इसारा रकम
२९) सध्या मालमत्तेची इसारा रकम
३०) सध्या मालमत्तेची इसारा रकम
३१) सध्या मालमत्तेची इसारा रकम
३२) सध्या मालमत्तेची इसारा रकम
३३) सध्या मालमत्तेची इसारा रकम
३४) सध्या मालमत्तेची इसारा रकम
३५) सध्या मालमत्तेची इसारा रकम
३६) सध्या मालमत्तेची इसारा रकम
३७) सध्या मालमत्तेची इसारा रकम
३८) सध्या मालमत्तेची इसारा रकम
३९) सध्या मालमत्तेची इसारा रकम
४०) सध्या मालमत्तेची इसारा रकम
४१) सध्या मालमत्तेची इसारा रकम
४२) सध्या मालमत्तेची इसारा रकम
४३) सध्या मालमत्तेची इसारा रकम
४४) सध्या मालमत्तेची इसारा रकम
४५) सध्या मालमत्तेची इसारा रकम
४६) सध्या मालमत्तेची इसारा रकम
४७) सध्या मालमत्तेची इसारा रकम
४८) सध्या मालमत्तेची इसारा रकम
४९) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५०) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५१) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५२) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५३) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५४) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५५) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५६) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५७) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५८) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५९) सध्या मालमत्तेची इसारा रकम
६०) सध्या मालमत्तेची इसारा रकम
६१) सध्या मालमत्तेची इसारा रकम
६२) सध्या मालमत्तेची इसारा रकम
६३) सध्या मालमत्तेची इसारा रकम
६४) सध्या मालमत्तेची इसारा रकम
६५) सध्या मालमत्तेची इसारा रकम
६६) सध्या मालमत्तेची इसारा रकम
६७) सध्या मालमत्तेची इसारा रकम
६८) सध्या मालमत्तेची इसारा रकम
६९) सध्या मालमत्तेची इसारा रकम
७०) सध्या मालमत्तेची इसारा रकम
७१) सध्या मालमत्तेची इसारा रकम
७२) सध्या मालमत्तेची इसारा रकम
७३) सध्या मालमत्तेची इसारा रकम
७४) सध्या मालमत्तेची इसारा रकम
७५) सध्या मालमत्तेची इसारा रकम
७६) सध्या मालमत्तेची इसारा रकम
७७) सध्या मालमत्तेची इसारा रकम
७८) सध्या मालमत्तेची इसारा रकम
७९) सध्या मालमत्तेची इसारा रकम
८०) सध्या मालमत्तेची इसारा रकम
८१) सध्या मालमत्तेची इसारा रकम
८२) सध्या मालमत्तेची इसारा रकम
८३) सध्या मालमत्तेची इसारा रकम
८४) सध्या मालमत्तेची इसारा रकम
८५) सध्या मालमत्तेची इसारा रकम
८६) सध्या मालमत्तेची इसारा रकम
८७) सध्या मालमत्तेची इसारा रकम
८८) सध्या मालमत्तेची इसारा रकम
८९) सध्या मालमत्तेची इसारा रकम
९०) सध्या मालमत्तेची इसारा रकम
९१) सध्या मालमत्तेची इसारा रकम
९२) सध्या मालमत्तेची इसारा रकम
९३) सध्या मालमत्तेची इसारा रकम
९४) सध्या मालमत्तेची इसारा रकम
९५) सध्या मालमत्तेची इसारा रकम
९६) सध्या मालमत्तेची इसारा रकम
९७) सध्या मालमत्तेची इसारा रकम
९८) सध्या मालमत्तेची इसारा रकम
९९) सध्या मालमत्तेची इसारा रकम
१००) सध्या मालमत्तेची इसारा रकम

३) सध्या मालमत्तेची इसारा रकम
४) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५) सध्या मालमत्तेची इसारा रकम
६) सध्या मालमत्तेची इसारा रकम
७) सध्या मालमत्तेची इसारा रकम
८) सध्या मालमत्तेची इसारा रकम
९) सध्या मालमत्तेची इसारा रकम
१०) सध्या मालमत्तेची इसारा रकम
११) सध्या मालमत्तेची इसारा रकम
१२) सध्या मालमत्तेची इसारा रकम
१३) सध्या मालमत्तेची इसारा रकम
१४) सध्या मालमत्तेची इसारा रकम
१५) सध्या मालमत्तेची इसारा रकम
१६) सध्या मालमत्तेची इसारा रकम
१७) सध्या मालमत्तेची इसारा रकम
१८) सध्या मालमत्तेची इसारा रकम
१९) सध्या मालमत्तेची इसारा रकम
२०) सध्या मालमत्तेची इसारा रकम
२१) सध्या मालमत्तेची इसारा रकम
२२) सध्या मालमत्तेची इसारा रकम
२३) सध्या मालमत्तेची इसारा रकम
२४) सध्या मालमत्तेची इसारा रकम
२५) सध्या मालमत्तेची इसारा रकम
२६) सध्या मालमत्तेची इसारा रकम
२७) सध्या मालमत्तेची इसारा रकम
२८) सध्या मालमत्तेची इसारा रकम
२९) सध्या मालमत्तेची इसारा रकम
३०) सध्या मालमत्तेची इसारा रकम
३१) सध्या मालमत्तेची इसारा रकम
३२) सध्या मालमत्तेची इसारा रकम
३३) सध्या मालमत्तेची इसारा रकम
३४) सध्या मालमत्तेची इसारा रकम
३५) सध्या मालमत्तेची इसारा रकम
३६) सध्या मालमत्तेची इसारा रकम
३७) सध्या मालमत्तेची इसारा रकम
३८) सध्या मालमत्तेची इसारा रकम
३९) सध्या मालमत्तेची इसारा रकम
४०) सध्या मालमत्तेची इसारा रकम
४१) सध्या मालमत्तेची इसारा रकम
४२) सध्या मालमत्तेची इसारा रकम
४३) सध्या मालमत्तेची इसारा रकम
४४) सध्या मालमत्तेची इसारा रकम
४५) सध्या मालमत्तेची इसारा रकम
४६) सध्या मालमत्तेची इसारा रकम
४७) सध्या मालमत्तेची इसारा रकम
४८) सध्या मालमत्तेची इसारा रकम
४९) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५०) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५१) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५२) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५३) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५४) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५५) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५६) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५७) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५८) सध्या मालमत्तेची इसारा रकम
५९) सध्या मालमत्तेची इसारा रकम
६०) सध्या मालमत्तेची इसारा रकम
६१) सध्या मालमत्तेची इसारा रकम
६२) सध्या मालमत्तेची इसारा रकम
६३) सध्या मालमत्तेची इसारा रकम
६४) सध्या मालमत्तेची इसारा रकम
६५) सध्या मालमत्तेची इसारा रकम
६६) सध्या मालमत्तेची इसारा रकम
६७) सध्या मालमत्तेची इसारा रकम
६८) सध्या मालमत्तेची इसारा रकम